

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास
सन २००६-२००७ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून
व्यवस्थापकीय अनुदानाचा दुसरा हप्ता मंजूर
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क.शविम-२००६/प्र.क्र.६४/का-३

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २१ ऑगस्ट २००६.

- बाबत :-** (१) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक- आविम-२३९६/४५/ प्र.क्र.३९
/का.३ दिनांक - १.१२.१९९८.
- (२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक- आविम-२३९६/४५/ प्र.क्र.३९
/का.३ दिनांक - १३.१२.१९९९.
- (३) वित्त विभाग, परीपत्रक, क्रमांक खर्चनि-१०.०६/ प्र.क्र.१/अर्थापाय.दिनांक २०.४.०६.
- (४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक- शविम-२००६/प्र.क्र.११/ का.७,
दिनांक १२ एप्रिल २००६.
- (५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक- शविम-२००६/प्र.क्र.६४/का.३
दिनांक १६.६.२००६.
- (६) व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक,
यांचे पत्र क्रमांक शआविम/लेखा/२४/३३५/२००६, दिनांक २८.७.२००६.

शासन निर्णय :- राज्यातील अनुसूचित जमातीतील जनतेची आर्थिक उन्नती घडवून आणण्यासाठी
शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. आविम-२३९६/४५/प्र.क्र.३९/का.३ दि. ९ डिसेंबर,
१९९८ अन्वये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.
तसेच सदर महामंडळाला आवश्यक असलेली ९३ पदे आदिवासी विकास महामंडळातून वर्ग
करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ७२ पदे पहिला टप्पा म्हणून शबरी महामंडळास मंजूर केलेली
आहेत.

२. सदर कर्मचा-यांच्या वेतन व भत्यावरील खर्च तसेच प्रवास खर्च इ. भागविण्यासाठी
महामंडळास शासनाकडून व्यवस्थापकीय अनुदान म्हणून या शासन निर्णयान्वये रु.५५.७४ लाख
इतकी रक्कम मंजूर करण्यात येत आहे.


आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी उपरोक्त रक्कम रु.५५.७४ लाख (रुपये पंचावन्न लाख चौ-याहत्तर हजार फक्त) कोषागारातून काढून शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, मर्यादित नाशिक यांना तात्काळ अदा करावी.

३. सदर खर्च " मागणी क्रमांक: टी - ५, मुख्य लेखाशिर्ष-२४२५ - सहकार- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना- १०८ -सहकारी संस्थाना सहाय्य (१) (०४) शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास वित्तीय सहाय्य (०१) (०४) राज्य योजनांतर्गत योजना (२४२५ १३५९)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो त्याखाली सन २००६-२००७ मध्ये केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या परीपत्रक , क्रमांक खर्चनि-१०.०६/ प्र.क्र.१/अर्थोपाय दिनांक २०.४. २००६ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक साकेतांक क्रमांक (२००६०८२११४४०१००१) असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(गी. मो. चांदे)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

संवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, मर्या. नाशिक.

महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

वित्त विभाग, (अर्थोपाय) मंत्रालय, मुंबई-३२.

संचालक, लेखापरिक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर, ऑडिट सार्थिफिके अँड कमर्शियल

डिपार्टमेंट, १०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई-४०० ०२०.

सवर सचिव (का.१), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

प्र.अ. (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

नव्रड नस्ती (का-३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२